



Ref : CIL/STEX 47/Q3FY19  
Date : February 05, 2019

To

The Secretary,  
BSE Limited  
Corporate Relation Dept,  
P.J. Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai-400 001

The Secretary,  
National Stock Exchange of India Limited  
Plot No.C/1, G Block,  
Bandra Kurla Complex  
Bandra (East)  
Mumbai-400 051

Scrip Code /Scrip Id: 540710/CAPACITE

Scrip Symbol: CAPACITE

Dear Sir/ Madam,


**Sub : Intimation of publication of Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2018**

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of extracts of the Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2018, considered and adopted by the Board of Directors of the Company during their meeting held on February 04, 2019 and published in following newspapers on February 05, 2019:

1. The Financial Express (National Daily English Newspaper)
2. Tarun Bharat (Marathi Edition Mumbai- newspaper in regional language)

This is for your information and records.

Yours Truly  
For **CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED**

  
**Sai Kedar Katkar**  
Company Secretary & Compliance Officer



**Mumbai (Head Office) :**

605-607, Shrikant Chambers, Phase-I, 6th Floor, Adjacent to R. K. Studios, Sion-Trombay Road, Chembur,  
Mumbai- 400071. Maharashtra, India Tel: 022 7173 3717 • Fax.: 022 7173 3733 • Email: info@capacite.in

# India says Choksi still a citizen, pushing for Antigua extradition

NEIL MARKS  
Georgetown, February 4



**FUGITIVE JEWELLER MEHUL Choksi**, a main defendant in India's largest bank fraud case, is still an Indian citizen despite holding an Antigua and Barbuda passport, an Indian official said, adding the government is pushing for his extradition.

Choksi, who is one of the key people accused of defrauding Punjab National Bank of \$2 billion, fled India before the accusations surfaced last year. Bringing Choksi back to India would be a boon for Prime Minister Narendra Modi as he tries to bolster his anti-corruption credentials ahead of a general election due by May. Choksi, along with his nephew, diamond tycoon Nirav Modi, are accused of colluding with a handful of bankers to secure credit from overseas banks using fraudu-

in Georgetown last week. "He has not renounced his Indian citizenship. We have revoked his passport, but that does not mean we have revoked his citizenship. We must agree if someone wants to renounce their citizenship; we have not agreed," Mahalingam said. "You cannot commit some crime and run away from the country and (think) we'd allow you to renounce your citizenship. That would look really stupid." India in August lodged an extradition request, which Mahalingam said Choksi was fighting. If all sides agree Choksi is Indian, he could potentially be extradited from Antigua using a Commonwealth-based agreement. But his Antigua citizenship complicates the situation even though India does not permit dual citizenship. "He is...entitled to the protection any citizen of An-

in Georgetown last week. "He has not renounced his Indian citizenship. We have revoked his passport, but that does not mean we have revoked his citizenship. We must agree if someone wants to renounce their citizenship; we have not agreed," Mahalingam said. "You cannot commit some crime and run away from the country and (think) we'd allow you to renounce your citizenship. That would look really stupid." India in August lodged an extradition request, which Mahalingam said Choksi was fighting. If all sides agree Choksi is Indian, he could potentially be extradited from Antigua using a Commonwealth-based agreement. But his Antigua citizenship complicates the situation even though India does not permit dual citizenship. "He is...entitled to the protection any citizen of An-

in Georgetown last week. "He has not renounced his Indian citizenship. We have revoked his passport, but that does not mean we have revoked his citizenship. We must agree if someone wants to renounce their citizenship; we have not agreed," Mahalingam said. "You cannot commit some crime and run away from the country and (think) we'd allow you to renounce your citizenship. That would look really stupid." India in August lodged an extradition request, which Mahalingam said Choksi was fighting. If all sides agree Choksi is Indian, he could potentially be extradited from Antigua using a Commonwealth-based agreement. But his Antigua citizenship complicates the situation even though India does not permit dual citizenship. "He is...entitled to the protection any citizen of An-

## Govt to form working group to resolve angel tax issue of start-ups

**THE GOVERNMENT HAS** decided to form a small working group to look into the issue of angel tax being faced by startups and come out with a workable solution in four-five days, a top official said on Monday.

The issue was discussed in a meeting convened by the department for promotion of industry and internal trade (DPIIT). DPIIT secretary Ramesh Abhishek said many suggestions were flagged by startups in the meeting.

"We had a roundtable on resolving the issue. We have a number of suggestions. We will form a small working group and try to come out with some suggestions and solutions in the next 4-5 days," he told reporters after the meeting.

He also said the Central Board of Direct Taxes (CBDT) has asked its officers not to take any coercive action against them.

The meeting comes against the backdrop of various startups raising concerns on notices sent to them under Section 56(2)(vii) of I-T Act to pay taxes on angel funds. —PTI

**Ab instant coffee ke sath karo instant investments.**

Now, invest in just under a minute.

#SayYoToLife

Lifestyle & banking, dono. Download & Register now. sbiyono.sbi

# Pune Metro project financial closure with AFD, EIB loans this month

GEETA NAIR  
Pune, February 4

**THE PUNE METRO** Rail project has received a loan of ₹2,000 crore (€245 million) from Agence Francaise de Developpement (AFD), a French development bank.

Maharashtra Metro Rail Corporation Ltd (Maha Metro) is implementing the ₹11,420-crore project through a mix of equity, grants and debt. Out of this, around ₹5,831 crore is coming through external debt from AFD and the European Investment Bank (EIB).

**Maharashtra Metro Rail Corporation (Maha Metro) is implementing the ₹11,420-crore project through a mix of equity, grants and debt**

Budgetary grants from the Centre and the Maharashtra government was funding the project till date.

The Department of Economic Affairs signed the agreement with AFD to extend the bilateral funding to the Pune Metro project. With this AFD

loan, the Maha Metro is close to achieving financial closure of the Pune Metro Project.

The remaining debt funding will come from the European Investment Bank EIB loan. The EIB funding of €600 million is expected this month, Ramnath Subramanian, ED, Maha Metro said.

Subramanian said the AFD funding would be used to fund system packages for signalling, overhead electric lines, power supply, telecom and civil packages. The EIB funding is to be used for underground civil work, tracks, tunnelling, lifts

and escalators.

Maha Metro, a 50:50 JV between GoI and Govt of Maharashtra, has been working on the two corridors of the Metro rail project of 31.51 km from PCMC to Swargate, and Vanaz to Swargadi is in progress and around 30% of the project work has been completed.

Pune Metro is the second Metro project after Nagpur Metro (€130 million) to be financed by AFD France under the Indo-French partnership for clean, socially inclusive and climate friendly mobility for people in cities.

## BPCL seeks Essar Steel's liquidation

FE BUREAU  
Ahmedabad, February 4

**STATE-RUN BHARAT PETROLEUM** Corporation (BPCL) in its Monday as operational liquidator of Essar Steel (ESL) before the Ahmedabad bench of National Company Law Tribunal (NCLT), as it felt that the ongoing resolution would fetch it nothing.

ArcelorMittal had emerged as the highest bidder for the stressed asset of ESL. The Committee of Creditors (COC) had approved a ₹42,000-crore resolution plan of Luxemburg-

based steelmaker before NCLT bench comprising Harihar Prakash Chaturvedi and Manorama Kumari.

"Let the company be taken into liquidation as there is possibility that buyers may pay full to all the creditors. As per the plan passed by CoC, Operational Creditors wouldn't get anything," said the BPCL counsel in his submission.

The PSU's counsel went on to say that Resolution Professional (RP) for Essar Steel is acting beyond his statutory powers and behaving like an adjudicating authority. He blamed that

RP had misled CoC by providing faulty information.

Responding to the contention of BPCL's counsel, the resolution professional's counsel told NCLT that there was a

thin possibility for the creditors getting paid in case of full liquidation as liquidation value is just ₹15,000 crore. ESL promoters has made proposal of nearly ₹54,000 crore before NCLT.

**STRESSED TEXTILES MANUFACTURING UNIT AVAILABLE FOR RESOLUTION UNDER IBC, 2016**

Runeecha Textiles Limited was a renowned textiles manufacturing with the plant area of 8 acre is available for resolution under IBC, 2016. The plant is currently un-operational.

The plant is located at N.H. 56, Opposite Bharat Heavy Electrical Limited, Industrial Area, Jagdishpur, Amethi (U.P.).

For more details please refer <http://www.runeecha.co.in>

CA Navneet Kumar Gupta  
Resolution Professional Runeecha Textiles Ltd.  
M.+91-9711470807

**CENTRAL RAILWAY**

**Supply & Fitment of Bio-Toilet retention tank in LHB Power Car**

1. Name of Work :- Supply & Fitment of Bio-Toilet retention tank in LHB Power Car. 2. Approx. Cost of Work :- ₹ 24.24,375/- 3. Earnest Money :- ₹ 48,500/- 4. Cost of Tender Form :- ₹ 3,000/- 5. Completion Period :- 4 months. 6. Date and Time of closing of tender submission :- 16.02.2019 upto 12.00 hrs. 7. Bidding start date :- 02.02.2019. 8. Tenders shall be accepted only in E-tendering format through the website [www.tenders.gov.in](http://www.tenders.gov.in). Tender document is available on the website. Chief Workshop Manager's Office, Matunga, Mumbai 400 019.

E-Tender Notice No. RR / PR / WC / 1298 / 2018-19 / 169

All India Passenger Helpline 138

AADI INDUSTRIES LIMITED				
Regd. Off.: 320/7, Siddhivinayak Co-op Housing Society, Hingwala Lane, Pant Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400075 CIN: U25203MH1994PLC206053				
Email Id: aadi.industries@hotmail.com Phone No: 9869441118				
EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 2018 (Rs in Lakhs)				
Sr No	Particulars	For the quarter ended 31/12/2018	For the half year ended 30/09/2018	For the quarter ended 31/12/2017
1.	Total Income from Operations	2.73	Nil	Nil
2.	Net Profit/ Loss for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	(7.99)	(1.91)	(2.05)
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.99)	(1.91)	(2.50)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.99)	(1.91)	(2.50)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	Nil	Nil	Nil
6.	Equity Share Capital	1000	1000	1000
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discounted operations) -			
	1. Basic:	(0.19)	(0.17)	(0.02)
	2. Diluted:	(0.19)	(0.17)	(0.02)

Note:-  
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange i.e. <http://www.bseindia.com>

AADI INDUSTRIES LIMITED  
SD/-  
Rushabh Shah  
Managing Director  
(DIN: 01944390)

Place: Mumbai  
Date: 04/02/2019

**www.bankofbaroda.com**

**TENDER NOTICE**

Bank of Baroda invites proposal for procurement of Cisco Gigabit Ethernet Enhanced High-Speed WAN Interface Cards at Bank Branches / Offices.

Details are available under Tenders section on Bank's website: [www.bankofbaroda.com](http://www.bankofbaroda.com).

"Addendum", if any, shall be issued on Bank's website under tenders section. Bidder should refer the same before final submission of the proposal.

Last date for submission of the above Tender will be 14th February by 02:30 PM.

Place: Mumbai  
Date: 05.02.2019  
Chief Technology Officer

**SOUTH DELHI MUNICIPAL CORPORATION**

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (PROJECT-II) WZ UNDER DABRI FLYOVER (BETWEEN PIER NO. 3 TO 5), NEW DELHI - 110058 (E-mail: eeproject2wz@gmail.com) (Phone Number : 011-25554096)

NIT No. E.E. (Project-II) WZ/TC/2018-19/24 Date : 01.02.2019

**NOTICE INVITING TENDER**

Executive Engineer (Pr-II) WZ invites on behalf of the Commissioner, SDMC online tenders from the approved and eligible contractors registered with General Wing for the work of (1) Improvement & Strengthening of various internal roads of Janakpuri Block - A1 in ward No. 015-S, Janakpuri West in west zone and (2) Additional Civil Works by providing additional lifts with rebarring and other miscellaneous works as per the requirement of Health Department in 100 Bedded Hospital at Tilak Nagar in Ward No. 13-S, West Zone. Tenders will be received as per time table and will be opened at 3.00 P.M. on 19.02.2019 in the office of SE (PROJECT) WEST ZONE, 3<sup>rd</sup> FLOOR, ZONAL OFFICE BUILDING OF WEST ZONE, RAJA GARDEN, NEW DELHI - 110015. Tender Amount: (1) Item Rate & (2) Part A: Rs. 1,21,05,557/- Part B: Item Rate, Estimated Cost: (1) Rs. 1,06,86,000/- & (2) Rs. 1,54,10,000/- Earnest Money: (1) 2,14,000/- & (2) Rs. 3,10,000/- Tender Cost: Rs. 1000/- for both the works and Time of Completion: (1) 02 months & (2) 04 months.

For details NIT or any change in schedule/corrigendum please refer to: <https://tenderwizard.com/SOUTHDMCETENDER>

Detailed NIT can also be seen in the office undersigned.

RO No. 186/DPI/S/2018-19 E.E.(Project-II) WZ

**Nalwa Sons Investments Limited**

CIN: L65993DL1970PLC146414

Regd. Office: 28, Najafgarh, Model Nagar Industrial Area, New Delhi- 110015

Phone No. (011) 45021854, Fax No. (011) 45021982

Email id: investorcare@nalwasons.com, Website: www.nalwasons.com

**NOTICE**

In compliance with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday, February 14, 2019** at Branch Office of the Company at O.P. Jindal Marg, Hisar- 125005, inter alia, to consider and approve the unaudited standalone financial results for the quarter/period ended December 31, 2018.

This Notice is also available on the website of the Company [www.nalwasons.com](http://www.nalwasons.com) and also on the websites of the stock exchanges [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For Nalwa Sons Investments Limited  
Sd/-  
(Raghav Sharma)  
Company Secretary

Place: New Delhi  
Date: February 04, 2019

**भारतीय कंटेनर निगम लिमिटेड**  
**CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.**

Regd. Office: CONCOR Bhawan, C-3, Mathura Road, Opp. Apollo Hospital, New Delhi-110076.

**NOTICE INVITING E-TENDER**

E-tender in two bid systems are invited from IRDA approved agencies for "Comprehensive Insurance Policy for the year 2019-20 for CONCOR" as per details below:

E-Tender Notice No:	CON/CML/INSURANCE/2019-20
Name of Work	COMPREHENSIVE INSURANCE POLICY FOR THE YEAR 2019-20 FOR CONCOR
Date of sale of Tender (online)	05.02.2019 (1100 Hrs.) to 18.02.2019 (1500 Hrs)
Date & Time of submission of Tender	19.02.2019, 1500 Hrs
Date & Time of opening of Technical bids	20.02.2019, 1600 Hrs.

For eligibility criteria and other details please log on to [www.concorindia.co.in](http://www.concorindia.co.in) or [www.tenderwizard.com/CCIL](http://www.tenderwizard.com/CCIL).

Executive Director  
(Domestic & Comm.)

**Shivalik Bimetal Controls Ltd.**

Regd. Office: Plot No. 16-18, New Electronics Complex, Chandbaghat, Distt. Solan-173213 (HP).

Ph. + 91-11-26027174, 26026362, E-mail: investor@shivalikbimetal.com, website: [www.shivalikbimetal.com](http://www.shivalikbimetal.com) CIN: L27101HP1984PLC005862

**NOTICE**

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 12th day of February, 2019, inter alia to consider and approve the Un-audited Financial Results (standalone) of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2018.

The said Notice may be accessed on the Company's website at [www.shivalikbimetal.com](http://www.shivalikbimetal.com) and may also be accessed on the Stock Exchange websites at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

In pursuance of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window of the Company for insiders of the Company remain closed from 05th February, 2019 to 14th February, 2019 (both days inclusive).

For Shivalik Bimetal Controls Limited  
Sd/-  
Aarti Jassal  
Company Secretary

Place: New Delhi  
Date: 04.02.2019

**CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED**

CIN: L45400MH2012PLC234318

Regd Office: 605-607, Shrikant Chambers, Phase-1, 6th Floor, Adjacent to R. K. Studios, Sion-Trombay Road, Mumbai- 400 071  
Tel: +91 (22) 7173 3717; Fax: +91 7173 3733; Email: [compliance@capacite.in](mailto:compliance@capacite.in); Website: [www.capacite.in](http://www.capacite.in)

<b>Total Income up by 22.2% Y-o-Y</b>	<b>EBITDA up by 11.3%</b>	<b>PAT up by 5.3% Y-o-Y</b>	<b>Order Book Private Sector ₹7,086 Crore Public Sector ₹4,790 Crore</b>
---------------------------------------	---------------------------	-----------------------------	--

**Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2018**

(₹ in lakhs except as stated)

Sr. No.	Particulars	For the Quarter ended			For the Nine Months Ended			Year Ended March 31, 2018
		December 31, 2018	September 30, 2018	December 31, 2017	December 31, 2018	December 31, 2017	March 31, 2018	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1.	Revenue from Operations	44,938.42	44,313.95	36,649.70	1,28,998.69	95,473.42	1,33,564.20	
2.	Profit before tax	3,938.95	3,593.77	3,538.37	11,044.46	8,696.60	12,070.26	
3.	Net Profit for the period	2,389.60	2,302.18	2,268.85	6,964.29	5,636.69	7,874.81	
4.	Total comprehensive income for the period	2,391.42	2,313.66	2,284.39	6,996.76	5,671.97	7,939.32	
5.	Paid up Equity Share capital (Face value ₹10 each)	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15	
6.	Total Reserves						68,159.53	
7.	Basic & Diluted Earnings per share* (Face Value of ₹10 each) (in ₹)	3.52	3.39	4.37	10.26	10.43	13.71	

# Not Annualised except for the year ended March 31, 2018

Note:  
1. The above financial results are reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on February 04, 2019.  
2. The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Standalone Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and Company's website ([www.capacite.in](http://www.capacite.in)).

For and on behalf of the Board of Directors of  
**CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED**

Sd/-  
Rahul R Katyal  
Managing Director

Date: February 04, 2019  
Place: Mumbai

**TATA TATA INVESTMENT CORPORATION LIMITED**

Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai 400 001.  
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917  
CIN: L67200MH1937PLC002622 e-mail: [ticl@tata.com](mailto:ticl@tata.com) website: [www.tatainvestment.com](http://www.tatainvestment.com)

**Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2018** (Rs. in crores)

Particulars	Quarter ended December 31, 2018	Quarter ended September 30, 2018	Quarter ended December 31, 2017	Nine Months ended December 31, 2018	Nine Months ended December 31, 2017
1. Total Income from Operations	25.27	100.60	28.29	156.88	136.11
2. Net Profit for the period before Tax	18.70	94.96	24.78	140.05	121.43
3. Net Profit for the period after Tax	15.06	91.30	19.69	128.84	109.90
4. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]	171.42	(136.67)	1154.45	(67.55)	1800.09
5. Equity Share Capital	55.10	55.10	55.10	55.10	55.10
6. Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic / Diluted (in Rs.)	2.73	16.57	3.57	23.38	19.95

Notes:  
1. As on December 31, 2018 September 30, 2018 December 31, 2017

Total Equity (post tax) (refer note a below) (Rs. in crores)	7981.40	7809.96	8516.77
Total Equity per share (post tax)	1449.00	1418.00	1546.00

a) The Total Equity includes Equity Share Capital and Other Equity (including Other Comprehensive Income) incorporating the fair valuation of investments (net of tax impacts) other than certain Investments in Unlisted equity which are carried at cost. Therefore, the Total Equity per Share (post tax) as disclosed above is not comparable with the Net worth of the Company in erstwhile Indian GAAP and the NAV which the Company had hitherto been disclosing.  
b) On adoption of Ind AS, the Company has opted to measure the changes in fair value of equity, as stated above, through Other Comprehensive Income (OCI) and consequently, net gains realised on the sale of such investments are classified under OCI and do not form part of the Total Revenue above.  
c) The comparable profits after tax for the nine months ended 31st December 2018 and 31st December 2017 under the previous GAAP would have been Rs. 215.70 crores and Rs.195.41 crores respectively.

2. The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended Financial Results are available on the Stock Exchange websites at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on Company's website [www.tatainvestment.com](http://www.tatainvestment.com)

Tata Investment Corporation Limited  
(Noel N. Tata)  
Chairman  
Din No. 00024713

Mumbai, 4th February, 2019

